

"आदिवासी रोजगाराभिमुख व्यवसाय शिक्षणाचे सार्वत्रिकरण " या योजनेस कायमस्वरूपी मान्यता देवून या योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर पदांना तसेच त्यापैकी सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करून कायमस्वरूपी सहाय्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: बैठक २०१२/प्र.क्र.१४३/का -१२

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

तारीख: ८ जुलै, २०१४

वाचा-

- १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. औप्रसं १२०४/प्र.क्र.२३/का -१२, दि.२३ ऑगस्ट २००४.
- २) शासन शुध्दीपत्रक, आदिवासी विकास विभाग क्र. औप्रसं १२०४/प्र.क्र.२३/का -१२, दि.३० ऑक्टोबर २००४ व दि. ५ मार्च २००५.
- ३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. औप्रसं १२०४/प्र.क्र. २३(भाग २)/का -१२, दि. १७ ऑगस्ट २००९.
- ४) शासन निर्णय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग क्र.आयटीआय- २०१० / (प्र.क्र. ७/१०)/व्यशि-३ दि. २८ फेब्रुवारी ११.
- ५) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्र.आयटीआय- २०११/५०४/प्र.क्र.१७१/व्यशि-३ दि. १७ मार्च, १२.
- ६) उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अर्धशासकीय पत्र क्र, आयटीआय- २०१२/८६/प्र.क्र. ३९/ व्यशि-३, दि. ०५ जून, २०१२.
- ७) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.आवि-२०१३/प्र.क्र.१३०/का -१२, दि. १८ एप्रिल, २०१३
- ८) संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांचे पत्र क्र.२०/ सीटीएस/ २०१२/ १४७१, दि.२५ एप्रिल, २०१२.
- ९) सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांचे पत्र क्र.११/आस्था- ३/आरोसा/ २०१४/ ०११, दि.१५ मार्च, २०१४.
- १०) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय यांचे पत्र क्र.संकीर्ण-३३१४/प्र.क्र.४७/व्यशि-३, दि.२४ मार्च, २०१४.

प्रस्तावना-

समाजातील अतिदुर्बल व वंचित तसेच नक्षलग्रस्त भागातील आदिवासी बेरोजगार युवक व युवतींना रोजगार व स्वयंरोजगारभिमुख करण्यासाठी "आदिवासी रोजगाराभिमुख व्यवसाय शिक्षणाचे सार्वत्रिकरण" या मुख्य योजनेखाली एकूण १२ योजना आदिवासी क्षेत्रात राबविण्यास मंत्रीमंडळाच्या

मान्यतेने संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेस संदर्भ क्र. ३ ते ७ मधील शासन निर्णयानुसार सन २००४-०५ ते २०१३-१४ पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

सदरहु योजने अंतर्गत एकूण मंजूर ४१४ शिक्षक व शिक्षकेतर पदांपैकी काही पदे कंत्राटी तत्वावर ठराविक मासिक वेतनावर भरण्यात आली होती. या योजनेतील कर्मचारी कंत्राटी तत्वावर असल्याने व मानधन कमी असल्याने आदिवासी, अतिदुर्गम भागामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रुजू होत नव्हते किंवा रुजू झाल्यास संस्था सोडून जात होते. या योजनेमुळे आदिवासी बेरोजगार युवक व युवतींना नियमितपणे कौशल्य प्रशिक्षण देवून त्यांना औद्योगिक आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी मिळून त्यांचा जीवनमानाचा स्तर उंचावून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होत आहे.

वरील सर्व अनुषंगिक बाबींचा सर्वकष विचार करता, “आदिवासी रोजगाराभिमुख व्यवसाय शिक्षणाचे सार्वत्रिकरण” ही योजना कायमस्वरूपी पुढे सुरु ठेवून या योजनेंतर्गत मंजूर असलेल्या ४१४ शिक्षक व शिक्षकेतर पदांना कंत्राटी तत्वाऐवजी सहाय्या वेतन आयोगानुसार नियमित वेतनश्रेणीवर घेण्याबाबत व उर्वरित रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येऊन या योजनेतील कार्यरत कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ह्यास अनुसरून सदरहु प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला.

शासन निर्णय-

प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार आदिवासी रोजगाराभिमुख व्यवसाय शिक्षणाचे सार्वत्रिकरण योजनेच्या संदर्भात दि.२३.०२.२०१४ रोजी मंत्रीमंडळ बैठकीत पुढीलप्रमाणे नमूद केलेल्या बाबीस मान्यता देण्यात आली आहे. ह्यास अनुसरून शासन खालीलप्रमाणे मान्यता देत आहे.

- (१) “आदिवासी रोजगाराभिमुख व्यवसाय शिक्षणाचे सार्वत्रिकरण” ही योजना कायमस्वरूपी सुरु ठेवावी.
- (२) या योजनेअंतर्गत निर्माण केलेल्या विविध संवर्गातील एकूण ४१४ पदांना कंत्राटी तत्वाऐवजी शासनाच्या नियमित असलेल्या सहाय्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू करण्यात येत आहे. (परिशिष्ट “अ” नुसार)
- (३) उपरोक्त एकूण ४१४ पदांपैकी विविध संवर्गातील रिक्त असलेली उर्वरित पदे सरळ सेवेने व शासनाच्या प्रचलित कार्यपध्दतीने भरण्यात यावी.
- (४) शासन निर्णय दिनांक २३.०८.२००४ अन्वये आदिवासी विकास विभागाने या योजनेखाली निर्माण केलेल्या विविध संवर्गातील एकूण ४१४ पदांपैकी सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा दिनांक ०१.०४.२०१४ पासून नियमित करण्यात यावी.
- (५) या योजनेतून विविध संवर्गातील एकूण ४१४ पदांकरीता येणाऱ्या वेतन व इतर भत्त्यांकरीता रु.१३,७८,६२,०००/- (तेरा कोटी अठ्ठ्याहत्तर लक्ष बासस्ट हजार) इतक्या आवर्ती खर्चास मान्यता देण्यात येत आहे.

२. याबाबतचा खर्च मागणी क्र.टी-५, लेखाशिर्ष-२२३० कामगार व सेवायोजन, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, जनजाती क्षेत्र उपयोजना, ०३-प्रशिक्षण, ७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१)-जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना, (०१)(०१)औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आदिवासी भागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा विस्तार (२२३० ०७६४) या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

३. सदर शासन निर्णय हा उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सहमतीने तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ४७२/व्यय-५, दि.०७.०७.२०१४ नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०७१०१४५०३७९४२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(स. नु. गावीत)
सह सचिव

प्रत,

१. मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा.उपमुख्यमंत्र्यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. सर्व मा. मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
५. सर्व विधानसभा/ विधानपरिषद सदस्य.
६. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन,यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
७. प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग (सेवा), मंत्रालय, मुंबई.
८. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १०.अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ११.प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १२.महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई.
- १३.आयुक्त आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
- १४.आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
- १५.अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती.
- १६.सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
- १७.संचालक, उच्च व तंत्र शिक्षण, मुंबई.
- १८.संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, मुंबई.
- १९.महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १, मुंबई.
- २०.महालेखापाल, (लेखा परीक्षा), महाराष्ट्र १, मुंबई.

२१. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र २, नागपूर.
२२. महालेखापाल, (लेखा परीक्षा), महाराष्ट्र २, नागपूर.
२३. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
२४. अधिदान व लेखाअधिकारी, मुंबई.
२५. प्राचार्य / प्रकल्प अधिकारी, संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्था.
२६. सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षाची कार्यालये.
२७. सर्व उपसचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
२८. निवडनस्ती का-१२

परिशिष्ट-अ

आदिवासी व्यवसाय शिक्षणाचे सार्वत्रिकरण योजनेअंतर्गत असलेल्या पदांची सहाय्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी

अ.क्र.	योजना	औद्योगिक प्रशिक्षण संस्था	पदाचे नाव	६ व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी	पदांची संख्या
१	शासकीय आदिवासी आश्रम शाळांचे रुपांतर निवासी व्यवसाय प्रशिक्षण शाळेमध्ये करणे	२८	प्रकल्प अधिकारी	९३००-३४८०० ग्रे.पे.४८००	२८
			शिल्प निदेशक	९३००-३४८०० ग्रे.पे.४३००	११२
			सहायक अधिव्याख्याता	९३००-३४८०० ग्रे.पे.४३००	२८
			गणित चित्रकला निदेशक	९३००-३४८०० ग्रे.पे.४३००	२८
			वरिष्ठ लिपिक तथा मांडारपाल	५२००-२०२०० ग्रे.पे.२४००	२८
			एकूण		२२४
२	औद्योगिक प्रशिक्षण सुरु असलेल्या ठिकाणी किंवा जवळपासच्या अंतरावर सुरु असलेल्या आश्रमशाळेतील आदिवासी उमेदवारांकरीता ८ वी ते १० वी स्तरावर पुर्व व्यावसायिक शिक्षण सुरु करणे तसेच १० वी नंतर औद्योगिक प्रशिक्षण.	११ संस्था	सहायक अधिव्याख्याता	९३००-३४८०० ग्रे.पे.४३००	११
३	आदिवासी क्षेत्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नविन व्यवसाय/अधिकच्या व्यवसाय तुकड्या सुरु करुन अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकरीता व्यवसाय प्रशिक्षणाच्या संधी वाढविणे.	३२ संस्था ४६ व्यवसाय	शिल्प निदेशक	९३००-३४८०० ग्रे.पे.४३००	४६
४	आदिवासी क्षेत्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील कमी मागणीचे व्यवसाय बंद करुन त्याठिकाणी जादा मागणीचे व्यवसाय प्रशिक्षण सुरु करणे.	५० संस्था ५३ व्यवसाय	शिल्प निदेशक	९३००-३४८०० ग्रे.पे.४३००	३६
५	व्यवसाय प्रशिक्षणाद्वारे आदिवासी महिलांचे सक्षमीकरण करणे. अ) आदिवासी मुलींकरीता आदिवासी क्षेत्रातील आयटीआयमध्ये अधिकच्या जागांची निर्मिती करणे.	२ संस्था	शिल्प निदेशक	९३००-३४८०० ग्रे.पे.४३००	१०
			शिल्प निदेशक (डेंटल लॅब टेक्निसियन)	९३००-३४८०० ग्रे.पे.४३००	२
			गट निदेशक	९३००-३४८०० ग्रे.पे.४४००	२
			वसतिगृह अधिक्षक तथा लिपिक	५२००-२०२०० ग्रे.पे.२८००	२
			वसतिगृह पहारेकरी	४४४०-७४४० ग्रे.पे.१३००	६
			एकूण		२२
ब) महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दुसऱ्या पाळीत आदिवासी मुलींकरीता अधिक सुविधा निर्माण करणे.	५ संस्था २७ व्यवसाय	शिल्प निदेशक	९३००-३४८०० ग्रे.पे.४३००	२३	
		शिल्प निदेशक (डेंटल लॅब टेक्निसियन)	९३००-३४८०० ग्रे.पे.४३००	४	
		एकूण		२७	
क) आदिवासी क्षेत्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मुलींकरीता अधिकचे/नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करणे.	३५ संस्था ४८ व्यवसाय	शिल्प निदेशक	९३००-३४८०० ग्रे.पे.४३००	४८	
आदिवासी महिलांचे सक्षमीकरण एकूण (अ,ब,क)					९७
एकूण सर्व					४१४

(स. नु. गावीत)

सह सचिव